

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी  
अंतर्गत राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, कृषि विज्ञान  
केंद्र व कृषि तंत्र विद्यालय, जि.छत्रपती संभाजीनगर  
येथे संरक्षण भिंत बांधण्याच्या अंदाजपत्रकीय  
प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत...

महाराष्ट्र शासन

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग,  
शासन निर्णय क्रमांक:मकृवि-१२२४/प्र.क्र.१५८/७-अं,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : ०१/१०/२०२४

- वाचा :-** १) वित्त विभाग, शासन निर्णय क्र.विअप्र-२०१३/प्र.क्र.३०/२०१३/विनियमन, भाग-२  
दि.१७.०४.२०१५.
- २) नियोजन विभाग, शासन परिपत्रक क्र.ससमा-२०१०/प्र.क्र.४८/(भाग-१४)/  
का.१४६१, दि.११.०६.२०१८.
- ३) वित्त विभाग, शासन निर्णय क्र.विअप्र-२०१३/प्र.क्र.३०/१३/विनियम (भाग-२),  
दि.२०.०९.२०१९.
- ४) महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेची, दि.२०.०६.२०२४ रोजी झालेली  
११५ वी बैठक.
- ५) संचालक (विस्तार शिक्षण व सासावि), महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद,  
पुणे यांचे पत्र क्र.मकृप/सासावि/११५ वी बैठक/१९०५/२०२४ दि.२८.०३.२०२३.

**प्रस्तावना :-**

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पाची स्थापना सन १९८५ मध्ये करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या स्थानिक गरजेनुसार कृषि संशोधनाला चालना देण्यासाठी व शेती विकासाच्या गरजा लक्षात घेवून विविध विद्याशाखेच्या समन्वयाने कृषि उत्पादन, संशोधन व तंत्रज्ञान या प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात आले आहे. या प्रकल्पास भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांचेमार्फत उत्कृष्ट संशोधन केंद्र म्हणून गौरविण्यात आले आहे. सदर प्रकल्पांतर्गत विविध शेतपिकावर महत्वाचे संशोधन करण्यात येत असून, या प्रकल्पाच्या जमिनीवर बीजोत्पादनाचे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या प्रक्षेत्रावरील पिकांचे व संशोधन विषयक कार्याचे संरक्षण करणेसाठी या प्रक्षेत्राच्या सभोवताली संरक्षण भिंत बांधणे आवश्यक असल्याने, तसेच, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील कृषि विज्ञान केंद्र व कृषि तंत्र विद्यालयाच्या प्रक्षेत्रावरील बीजोत्पादन व संशोधनविषयक कार्याचे संरक्षण करण्यासाठी या प्रक्षेत्रास संरक्षण भिंत बांधणे आवश्यक असल्याने या प्रक्षेत्राकरीता संरक्षण भिंत बांधण्याचा प्रस्ताव परभणी कृषि विद्यापीठाने सादर केला होता. सदर प्रस्तावास कृषि परिषदेच्या दि.२०.०६.२०२४ रोजीच्या ११५ व्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

तसेच, राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, कृषि विज्ञान केंद्र व कृषि तंत्र विद्यालय येथील प्रक्षेत्रास संरक्षण भिंत बांधण्याच्या प्रस्तावास कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम, छत्रपती संभाजीनगर यांनी मान्यता प्रदान केली आहे.

त्यानुषंगाने, संदर्भ क्र.५ च्या पत्रान्वये संचालक, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी शासनास प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, कृषि विज्ञान केंद्र व कृषि तंत्र विद्यालय, जि.छत्रपती संभाजीनगर येथे संरक्षण भिंत बांधण्याबाबतच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

## **शासन निर्णय :-**

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, कृषि विज्ञान केंद्र व कृषि तंत्र विद्यालय, जि.छत्रपती संभाजीनगर येथे संरक्षण भिंत बांधकामाच्या प्रत्येकी रु. ९९.४१ लाख अशा एकूण रु.२९८.२४ लाख इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकीय कामास खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. (सविस्तर अंदाजपत्रक सोबतच्या **परिशिष्ट-१.२ व ३** नुसार राहिल).

## **२. अटी व शर्ती-**

१. कामासाठी निविदा मागविण्याआधी सदर कामास सार्वजनिक बांधकाम विभागातील सक्षम अधिकाऱ्यांची तांत्रिक मंजूरी घेणे आवश्यक राहिल.
२. सदरच्या कामांच्या सविस्तर अंदाजपत्रकांना मुख्य अभियंता यांची तांत्रिक मंजूरी घेण्यात यावी.
३. काम सुरु करण्यापुर्वी नमुना नकाशा, मांडणी नकाशा तसेच, विस्तृत नकाशास वास्तुविशारदांकडून मंजूरी घेऊन काम सुरु करावे.
४. सदरची कामे प्रशासकीय मान्यता किंमतीच्या मर्यादेतच पूर्ण करावीत.
५. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासन निर्णय क्र.बीडीजी-२०१७/प्र.क्र.६०/ईमा-२, दि.०७.०७.२०१७ अन्वये कार्यवाही करण्यात यावी.
६. प्रत्यक्ष काम करतेवेळी पर्यावरण विभाग, शासन निर्णय, दि.१०.०१.२०१४ मध्ये उल्लेख करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कार्यवाही करण्यात यावी.

३. याप्रित्यर्थचा खर्च "मागणी क्रमांक डी-३, २४१५ कृषि विषयक शिक्षण व संशोधन, ०१, पीकसंवर्धन, १२०, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना, राज्य योजनांतर्गत योजना, (००) (०९) वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाला सहायक अनुदान, (कार्यक्रम) (२४१५ ०१०५) ३५, मांडवली मत्तेच्या निर्मितीकरीता अनुदान" या लेखाशीर्षाखाली अर्थसंकल्पित केलेल्या तरतूदीमधून भागविण्यात यावा.

४. हे आदेश, वित्त विभाग, शासन निर्णय क्र.विअप्र-२०१३/प्र.क्र.३०/२०१३/विनिमय, भाग-२, दि.२०.०९.२०१९ मधील वित्तीय अधिकार नियम पुस्तिका-१९७८ चा भाग-पहिला, उपविभाग-पाच, महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तिकेतील परिच्छेद क्र.१३४ नुसार प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०२४१००११६५७००५१०१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( प्रतिभा पाटील )

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. मा.मंत्री (कृषि), कृषि व पदुम विभाग यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. महासंचालक, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे.
३. कुलगुरु/कुलसचिव, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी.
४. वित्तीय सल्लागार, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे.
५. विद्यापीठ अभियंता, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी.
६. नियंत्रक, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी.
७. महालेखापाल, महाराष्ट्र १/२ (लेखापरीक्षा), मुंबई/नागपूर.
८. महालेखापाल, महाराष्ट्र १/२ (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर.
९. जिल्हा कोषागार अधिकारी, परभणी /उपकोषागार अधिकारी, परभणी, जि.परभणी.
१०. सहायक लेखाधिकारी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी.
११. मुख्य लेखापरिक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई.
१२. उप मुख्य लेखापरिक्षक (वरिष्ठ) स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई.
१३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
१४. निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई.
१५. कार्यासन ७-अ (निवडनस्ती).

परिशिष्ट - १

(कृषि व पदुम विभाग, शासन निर्णय क्र.मकृवि-१२२४/प्र.क्र.१८२/७-अ,दि.०१/१०/२०२४ सोबतचे परिशिष्ट )

**RECAPITULATION SHEET**

<b>Name of work :</b> Construction of cement concrete compound wall at National Agricultural Research Project at Chhatrapati Sambhaji Nagar, Parbhani under Vasantao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani.		
<b>Sr. No.</b>	<b>Particulars of work</b>	<b>Cost Rs.</b>
1.	Cost of Construction Civil	8354187.00
2.	GST 18 %	1503753.66
3.	Insurance towards labour	83541.87
	<b>Total-</b>	<b>9941483.00</b>

( प्रतिभा पाटील )  
उप सचिव, महाराष्ट्र शासन.

परिशिष्ट - २

(कृषि व पदुम विभाग, शासन निर्णय क्र.मकृवि-१२२४/प्र.क्र.१८२/७-अ,दि. ०१/१०/२०२४ सोबतचे परिशिष्ट )

**RECAPITULATION SHEET**

<b>Name of work :</b> Construction of cement concrete compound wall at Krishi Vigyan Kendra at Chhatrapati Sambhaji Nagar, Parbhani under Vasantnao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani.		
<b>Sr. No.</b>	<b>Particulars of work</b>	<b>Cost Rs.</b>
1.	Cost of Construction Civil	8354187.00
2.	GST 18 %	1503753.66
3.	Insurance towards labour	83541.87
	<b>Total-</b>	<b>9941483.00</b>

( प्रतिभा पाटील )

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

परिशिष्ट - ३

(कृषि व पदुम विभाग, शासन निर्णय क्र.मकृवि-१२२४/प्र.क्र.१८२/७-अ,दि.०१/१०/२०२४ सोबतचे परिशिष्ट)

**RECAPITULATION SHEET**

<b>Name of work :</b> Construction of cement concrete compound wall at Agriculture Technology School at Chhatrapati Sambhaji Nagar, Parbhani under Vasantao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani.		
<b>Sr. No.</b>	<b>Particulars of work</b>	<b>Cost Rs.</b>
1.	Cost of Construction Civil	8354187.00
2.	GST 18 %	1503753.66
3.	Insurance towards labour	83541.87
	<b>Total-</b>	<b>9941483.00</b>

( प्रतिभा पाटील )  
उप सचिव, महाराष्ट्र शासन.